

**September 08, 2020** 

The Listing Dept., BSE Limited Corporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P. J. Towers Dalal Street, Fort Mumbai 400 001 The Listing Dept.
The Calcutta Stock Exchange Limited,
7, Lyons Range,
Calcutta- 700 001

Scrip Code: 024063

Dear Sir / Madam,

Scrip Code: 504882

#### Sub: Intimation to Stock Exchange regarding issuance of Notice to Members issued in newspapers

Pursuant to the provisions of Regulation 47(3) read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Regulation"), we are enclosing herewith the copy of the Notice published in the newspapers i.e. Financial Express (All Editions) and Mumbai Lakshadeep (Mumbai edition) on September 08, 2020 regarding the intimation of E-Voting for the ensuing Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, September 30, 2020.

We request you to take the above on record and acknowledge receipt of the same

NDI

Yours faithfully,

National Standard (India) Limited

Madhur Mittal
Company Secretary and
Compliance Officer

Membership No.: A47976

**FINANCIAL EXPRESS** 

## From the Front Page

## IPL 2020: Festive ads could help Star net over ₹2k cr

THE TITLE SPONSOR is Dream11, Amazon, PhonePe and Byju's are the co-presenting sponsors, while Modelez, ITC Foods, Polycab, RummyCircle.com, Kamla Pasand McDowell's and Coca-Cola are among the associate sponsors.

demic has turned even the most generous advertisers into conservative spenders. The broadcaster, which is expecting record number of viewers for this edition of the IPL, is said to be steadfastly holding its pricing of about ₹12 lakh for 10 seconds, which is about 10% higher than last year, say industry executives. Dream11's bid of ₹222 crore for the title sponsorship, which is half of what previous title sponsor Vivo was paying, is influencingothertie-ups."The halving of the title sponsorship value has added to the lukewarm mood among advertisers and is being quoted in negotiations. The Dream11 deal has become somewhat of a benchmark for other closures. And a barometer

automobile manufactures are conspicuous in their absence from the list of broadcast sponsors for now. "Large spenders are deciding to remain on the sidelines in 2020 on account of several factors, not limited to the pandemic alone. Star Sports may hit its 2019 revenue figure and with some probability rake in a little more than last year after selling all of its inventory as viewership is expected to be far higher than earlier," Santosh N, managing partner, D and P Advisory LLP and external

Advertisers are working out various strategies to make the most effective use of their media spends this IPL. The quantum of media buy from every advertiser may decrease in terms of frequency and duration of the commercials as the tournament progresses. However, this could change if consumer interest

The ED had earlier said an amount of ₹64 crore, out of the loan amount of Rs 300 crore sanctioned by a committee

headed by Chanda Kochhar to Videocon International Electronics Limited, was transferred to Nupower Renewables (NRPL) by Videocon Industries Limited on September 8,2009, just a day after disbursement of the loan by ICICI Bank. NRPL was earlier known as NuPower Renewables Limited (NRL) and is a company of Deepak Kochhar. The agency had alleged that

the"net revenue of ₹10.65 crore was generated by NRL from these tainted funds".

"Therefore, proceeds of crime amounting to ₹74.65 crore were transferred to or to say generated in NRPL," the ED had claimed.

The ED, early this year, also attached assets -- including a Mumbai flat where the couple lived, land, and plant and machinery of a wind farm project based in Tamil Nadu and Maharashtra -- valued at ₹78 crore "in possession of" Chanda Kochhar, Deepak Kochhar and the companies owned and controlled by him.

It had said Chanda Kochhar and her family "acquired" the Mumbai apartment, owned by one of the Videocon Group companies, by way of "acquiring that company through her family trust at a nominal price and by creating book entries".

The couple has been questioned by the central probe agency multiple times in the past at its offices in Mumbai and Delhi.

The CBI, in its FIR, had named Chanda Kochhar, Deepak Kochhar, Dhoot and his companies -- Videocon International Electronics Ltd (VIEL) and Videocon Industries Limited (VIL).

It also named Supreme Energy, a company founded by Dhoot, and Nupower Renewables, a company controlled by Deepak Kochhar, in its FIR.

The CBI slapped sections of the Indian Penal Code related to criminal conspiracy, cheating and provisions of the Prevention of Corruption Act on all the

The CBI alleged that Dhoot had invested in Deepak Kochhar's company Nupower through his firm Supreme Energy, a quid pro quo to loans cleared by ICICI Bank after Chanda Kochhar took over as the CEO of the bank on May 1, 2009.

The ownership of Nupower and Supreme Energy changed hands through a complex web of shared transactions between Deepak Kochharand Dhoot, the CBI had alleged.

During its preliminary enquiry, the CBI found that six

loans worth Rs 1,875 crore were sanctioned to the Videocon Group and companies associated with it between June, 2009 and October, 2011 in alleged violation of laid-down policies of ICICI Bank.

"Existing outstanding in the accounts of companies adjusted in Rupee Term Loan of ₹1,730

OVOBEL FOODS LIMITED

CIN: L85110KA1993PLC013875

Registered Office: Ground Floor, No.46 Old No.32/1, 3rd Cross, Aga Abbas Ali Road,

Ulsoor, Bangalore- 560042. Tel: 080 -25594145 / 25594146, Fax 080-25594147,

E Mail ID-info@ovobelfoods.com, Website: www.ovobelfoods.com

Unaudited Financial Results for the 1st quarter ended 30th June 2020

(See regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with the Stock

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)

Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of

the Stock Exchange(s) and the companies website (www.ovobelfoods.com). b) The impact on net

profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in

accounting policies shall be disclosed by means of a footnote. c) # - Exceptional and/or Extraordinary

items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules,

crore sanctioned by ICICI Bank under refinance of domestic debt under consortium arrangement on April 26, 2012," a CBI spokesperson had said.

## Kamath report: RBI paves way for loan recasts

HOWEVER, WHEREVER THERE is equity infusion, the ratio may be suitably phasedin over the period. All other key ratios shall have to be maintained as per the resolution plan by March 31, 2022 and on an ongoing basis thereafter, RBI said.

The committee sets 180 days to implement the plan and makes an intercreditor agreement (ICA) mandatory. The tenure of a loan may be extended by a maximum of two years, with or without a moratorium, the panel has said. The resolution process shall be treated as invoked once lenders representing 75% by value and 60% by number agree to invoke the same.

The central bank said the resolution plans "shall take into account the pre-Covid-19 operating and financial performance of the borrower and impact of Covid-19 on its operating and financial performance' to assess cash flows for FY21/FY22 and subsequent years, suggesting some degree of flexibility.

"In these financial projecthe threshold TOL/adjusted TNW and debt/Ebitda ratios should be met by FY23. The other three threshold ratios should be met for each year of the projections starting from FY22," the report said, adding that the base case financial projections need to be prepared as part of the plan.

The sector-specific parameters may be considered as guidance for preparation of resolution plan. Also, lenders may adopt a graded approach classifying the impact on borrowers as mild, moderate and severe. "Considering the large volume and the fact that only standard assets are eligible under the proposed scheme, a segmented approach of bucketing these accounts under mild, moderate and severe stress, may ensure quick turnaround," the report said. Severe stress cases would require comprehensive restructuring. Exceptions to thresholds were made for five sectors -auto manufacturing, aviation, real estate, roads and trading -wholesale. Any default by the borrower with any of the signatories to the ICA during the monitoring period shall trigger

If the borrower is in default with any of the signatories to

#### Rupee slips 21 paise to the ICA at the end of the review period, the asset classification of the borrower with all lending end at 73.35 institutions, including those who did not sign the ICA, shall be downgraded to non-per-

forming asset (NPA) from the

date of implementation of the

plan or the date from which the

borrower had been classified as

NPA before implementation of

the plan, whichever is earlier.

SBI prices AT-1

bonds at record

UNPRECEDENTED STIMULUS

STEPS from the government

have reduced average borrow-

ing costs in the local credit mar-

ket to the cheapest in more than

investors confidence that the

country's lenders will be able to

beef up capital ratios in antici-

pation of more soured loans as

the coronavirus batters busi-

nesses and leaves millions job-

less. Lenders still face serious

with the world's worst bad debt

pile, and the pandemic is threat-

ening to worsen creditworthi-

ness at many borrowers. That

They were already saddled

The measures have also given

low cost

a decade.

challenges.

environment

makes the

risks of AT1s

more real.

Government

authorities

seize belea-

guered Yes

announced

an unprece-

dented move

nently write

down its AT1

While

State Bank of

**India has AAA** 

credit scores

from local

credit com-

AT1 offering

is rated AA+

and can be

called back by

the lender

years or any

year there-

issuance is

solely being

managed by

SBI Capital

Markets, the

person said,

asking not to

be identified

as the details

are private.

after

after.

its

five

The

panies,

securities.

perma-

in

to

moved

March


Bank

to

PRESS TRUST OF INDIA Mumbai, September 7

THE RUPEE SLID 21 paise to settle at 73.35 against the US dollar on Monday, tracking subdued equities and stronger greenback against its key rival currencies.

At the interbank forex market, the rupee opened at 73.17 and lost further ground as the trade progressed. During the session, it witnessed an intraday high of 73.03 and a low of 73.44 against the greenback. It finally closed at 73.35, down 21 paise over its previous close.



THIRD SALE NOTICE

Liquidator: Mr. Kanwal Goyal

Registered Office: 80th Miles Stones, G.T. Road, Jattipur, Panipat, Haryana- 132103

Email ID: assetsale1@aaainsolvency.in; kanwal.goyal@aaainsolvency.com Contact No.:+91 8800865284 (Mr. Puneet Sachdeva/Raj Kuma

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016

Date and Time of E-Auction: 25th September, 2020 at 11.00 am to 01.00 pm

(With unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets and Properties owned by OSIL Exports Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate form

\*This is bidding starting price not a reserve price. The liquidator has a right to accept or reject the final bid. The bidder h

1.E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" throug

2.The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e- auction Bid Form, Declaration ar

Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on website of AAA Insolven

Professionals LLP i.e. https://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/osil-exports-limited/and Auction tige

.e. https://aaa.auctiontiger.net. Contact: Mr. Neha Gyani at +91-6351896834/079-61200580 & 6 3 5 1 8 9 6 8 3

nehagyani@auctiontiger.net/ramprasad@auctiontiger.net /support@auctiontiger.net *(On going to the lii* 

https://aaa.auctiontiger.net interested bidders will have to search for the mentioned company by using either one of the two options, (i) Company's name (OSIL Exports Limited), or by, (ii) State and property type). The bidders may go throug

3.The intending bidders are required to deposit Earnest Money Deposit (EMD) amount either through DD/NEFT/RTGS i

the Account of "OSIL EXPORTS LIMITED IN LIQUIDATION", Account No.: 1013753204, Kotak Mahindra Banl Limited, Branch: G-5-13, Plot No. 1 & 2, Basement B - 4, Local Shopping Centre, Pamposh Enclave, Greater Kailash

New Delhi 110048, IFSC Code: KKBK0000195, or through DD drawn on any Scheduled Bank in the name of OSI

4.The intending bidder should submit the evidence for EMD Deposit and Request Letter for participation in the E-Auction

along with Self attested copy of (1) Proof of Identification (2) Current Address-Proof (3) PAN card (4) Valid e-mail ID (

Landline and Mobile Phone number (6) Affidavit and Undertaking, as per Annexure 1 (7) Bid Application Form as p

Annexure II (8) Declaration by Bidder, as per Annexure III, the formats of these Annexure can be taken from the Complete I

Auction process document. **These documents should reach the office of the liquidator or by E-mail, at the addres** 

given below before 5:00 PM of September 21, 2020. Interested bidders will have to upload their KYC documen

The Name of the Eligible Bidders will be identified by the Liquidator to participate in e-auction on the portal (https://aaa.auctiontiger.ne

6.The bidding will start from a floor price which is not a reserve price, and where a bid is placed in the last 5 minutes of the closi

time of the e-auction, the closing time will automatically get extended for 5 minutes with unlimited extension. The bidder who subm

the highest bid amount on closure of e- Auction process shall be declared as the Successful Bidder and a communication to the effect will be issued through electronic mode which shall be subject to approval by the Liquidator. The highest bid does not entitle th

If the H1 bidder is declared as the successful bidder by the liquidator and it would be communicated to successful bidd

through email provided by bidder in the bid form and EMD of the Successful Bidder shall be retained towards part sa

consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. **The EMD shall not bear any interest**. Thereafte

the Liquidator will issue a Letter of Intent (LOI) to the Successful Bidder and the Successful Bidder shall have to deposit th

balance amount (Successful Bid Amount EMD Amount) within 30 days on issuance of the LOI by the Liquidator. Default i deposit of the balance amount by the successful bidder within the time limit as mentioned in the LOI would entail forfeitur

8.The Successful Bidder shall bear the applicable stamp duties/transfer charge, fees etc. and all the local taxes, duties

10.After payment of the entire sale consideration, the sale certificate/agreement will be issued in the name of t

11.The sale shall be subject to provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016 and regulations made thereunder.

14.The Successful Bidder, with in a period of 4 day from submission of bid, shall be required to execute a letter of inte

(LOI) provided by the Liquidator, and make payment of 10% of the balance earnest money (10% of the final bid amount

EMD already received) the terms of which shall also be binding on him. If the balance amount of earnest money is r

Liquidator OSIL Exports Limited in Liquidation

IBBI Regn. No. IBBI/IPA-002/IP-N00007/2016-2017/1000

Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash - I, New Delhi 110048

Email ID: assetsale1@aaainsolvency.in; kanwal.goyal@aaainsolvency.com Contact No.: 011 4666 4626; +91 8800865284 (Mr. Puneet Sachdeva / Rajkumar

12.The liquidator shall provide all assistance necessary for the conduct of due diligence by interested buyers.

13.E-Auction date & Time: September 25, 2020 from 11.00 a.m. to 01.00 p.m. (with unlimited extension of 5min)

along with the EMD submission details on https://aaa.auctiontiger.net before 5:00 PM of September 20, 2020.

The e-auction service provider (Auction tiger) will provide User id and password by email to eligible bidders.

bidder to claim as a successful bidder. The liquidator decision in this case would be final

of the entire amount deposited (EMD + Any Other Amount) by the Successful Bidde

deposited within the scheduled time the earnest money already paid will be forfeited

rates, assessment charges, fees etc. in respect of the property put on auction.

The E-Auction may be cancelled by the Liquidator at any stage

successful bidder only and will not be issued in any other name.

**EXPORTS LIMITED IN LIQUIDATION"** or Format A as given in the Complete E-Auction process document.

approved service provider M/S E-Procurement Technologies Limited (Auction Tiger)

October, 2019. The sale will be done by the undersigned through the e-auction platform https://aaa.auctiontiger.net.

Plant & Machinery at 80th Miles Stones, G.T. Road,

Scrap (Plastic+Iron+Carton+Iron Racks)

no right to claim or enforce acceptance of any bid. Terms and Condition of the E-auction are as under

E-auction Process document thoroughly before bidding.

Jattipur, Panipat 132103

the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Chandigarh Bench vide order dated

# **Banks sanction ₹1.61L-cr loans** to MSMEs under credit scheme

PRESS TRUST OF INDIA New Delhi, September 7

THE FINANCE MINISTRY on Monday said banks have sanctioned loans of around ₹1,61,017 crore under the ₹3lakh-crore Emergency Credit Line Guarantee Scheme (ECLGS) for the MSME sector reeling under the slowdown caused by Covid. However, disbursements against this stood at ₹1,13,713 lakh crore till September 3.

The scheme is the biggest fiscal component of the ₹20lakh crore Aatmanirbhar Bharat Abhiyan package announced by finance minister Nirmala Sitharaman in May to mitigate the distress caused by lockdown by providing credit to different sectors, especially micro, small and medium enterprises (MSMEs).

The latest numbers on the ECLGS, as released by the finance ministry, comprise disbursements by all 12 public sector banks (PSBs), 24 private sector banks and 31 non-banking financial companies (NBFCs).

Floor Price EMD Amount Incrementa

3.00 Cr 5 Lakhs 2 Lakhs

Thousand

30

(In Rs.)\* (In Rs.)



"As of 3 Sept 2020, the total amount sanctioned under the 100% Emergency Credit Line Guarantee Scheme by #PSBs and private banks stands at ₹1,61,017.68 crore, of which ₹1,13,713.15 crore has already been disbursed," the finance

minister said in a tweet. The loan amounts sanctioned by PSBs increased to ₹78,067.21 crore, of which ₹62,025.79 crore has been disbursed as of September 3, she said. Private sector banks have sanctioned ₹82,950 crore

of loans and disbursed

Regd. Office: 410-412, 18/12, 4" Floor, W.E.A. Arya Samaj Road, Karol Bagh, New Delhi-110005 Corp. Office: 716-717, 7th Floor, Tower- B, World Trade Tower, Sector-16, Noida, U.P.-201301 CIN: L74899DL1992PLC051462: Tel: 0120-4290650

Email: info@csfinance.in; Web: www.csfinance.in) ursuant to the Regulation 29 read with Regulation 47 SEBI (Listing Obligations and Disclosure ven that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 14th September, 2020, at the corporate office of the company i.e. 716-717, 7" Floor, Tower B, World Trade Tower, Sector 16, Voida, U.P. - 201301, at 4.00 p.m. inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30.06.2020. The said notice is also available on the website of the

Place: New Delhi

Company i.e. www.cslfinance.in and on the website of

Stock Exchange i.e. www.bseindia.com.

"Compared to 24 Aug 2020, there is an increase of ₹5,022.06 crore in the cumulative amount of loans sanctioned & an increase of Rs 7,786.16 crore in the cumula tive amount of loans disbursed by both #PSBs and private sec tor banks combined as on 03 Sept 2020," Sitharaman said.

SBI has sanctioned Rs 24,388 crore of loans and disbursed Rs 18,971 crore. It is followed by Punjab National Bank, which has sanctioned Rs 10,511 crore. However, its disbursements stood at Rs 8,264 crore as of September 3.

On May 20, the Cabinet approved additional funding of up to Rs 3 lakh crore at a concessional rate of 9.25% through ECLGS for the MSME sector.

#### **GOENKA BUSINESS &** FINANCE LIMITED CIN:L67120WB1987PLC042960 Regd. Off. :18, RabindraSarani, Poddar Court, Gate No.4, 2nd Floor, Room No.17

Email ID.: goenkabusiness1987@gmail.com Notice is hereby given that pursuant to

Regulation 29 of the Securities and Exchange Board of India Listing Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of GOENKA BUSINESS & FINANCE LIMITED will be held at the Corporate office at Office no 9, 4th Floo Sadguru Complex, Satellite, Ahmedabad 380015 of the Company on Tuesday, 15th September, 2020 at 04.00 P.M. to take or record the Un audited financial result for the quarter ended 30th June, 2020. The Said Notice is also available at Company's Website www.goenkabusinessfinancelimited.ir and Stock exchanges website a

www.bseindia.com and www.msei.in For Goenka Business & Finance Limited Place: Kolkata Dharmik Solanki

Dated- 07/09/2020 Company Secretary

#### RELIGARE RELIGARE ENTERPRISES LIMITED Regd. off: 1st Floor, P-14, 45/90, P- Block, Connaught Place, New Delhi -110001

CIN: L74899DL1984PLC146935 Phone: +91 - 11 - 4002 1400, Fax No: +91 - 11 - 4002 1401 Website: www.religare.com, E-mail: investorservices@religare.com

Notice is hereby given that pursuant to the provisions of Regulation 47 read with

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, September 14, 2020 inter-alia, to consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, Further, in accordance to the Regulation 46 of SEBI Listing Regulations, the

details of the aforesaid meeting are available on the website of the Company .e. www.religare.com and also on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com

For Religare Enterprises Limited

Date : September 08, 2020 Place: New Delhi

Reena Jayara **Company Secretary** 

#### NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED

Regd. Off.: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400001. Tel.: 022-61334400 Fax: 022-23024550

## NOTICE OF 57<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING (AGM)

Website: www.nsil.net.in E-mail: investors.nsil@lodhagroup.com

AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 57th Annual General Meeting (AGM) of the

Members of the Company is scheduled to be held on Wednesday, Septembe 30, 2020, at 01.00 p.m. through video conferencing / Other Audio Visua Means to transact the business as mentioned in the notice convening the said AGM. The deemed venue for the AGM shall be the Corporate Office of the Company at 10th Floor, LodhaExcelus, N.M. Joshi Marg, Mahalaxmi

The Notice and Annual Report have been sent to the shareholders whose emails IDs are registered with the Company/Depository Participants. The Company has, on September 07, 2020, completed dispatch of Notice of AGM along with the Annual Report and communication relating to Remote E-voting inter-alia containing user ID and Password to the Members of the Company Members may note that the Notice of AGM and Annual Report are available on the website of the Company at www.nsil.net.in.

Further, in compliance with the provisions of Section 108 of the Act and

Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide Remote E-voting facilities to its Members enabling them to cast their vote electronically for all the resolutions as set in the AGM Notice dated Tuesday, June 9, 2020. The Company has availed the Remote E-voting services of National Securities Depository Limited (NSDL). The Company has appointed Mr.Shravan Gupta, Practising Company Secretary, as scrutinize for conducting the Remote E-voting process in fair and transparent manner The E-voting period commences on Sunday, September 27, 2020 (9:00 A.M. and ends on Tuesday, September 29, 2020 (5:00 P.M.). The Remote E-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and the Remote E voting shall not be allowed beyond the said date and time. The voting rights of Members shall be as per the number of equity shares held by the members as on the cut-off date i.e. Wednesday, September 23, 2020. The Notice has been sent to all the Members, whose names appeared in the Register o Member / Record of Depositories as on Friday, September 04, 2020.

Any person, who acquires shares of the Company and become member o the Company after dispatch of the Notice of the AGM and holds shares as of the cut-off date i.e. Wednesday, September 23, 2020, may obtain login ID and password by sending a request at https://www.evoting@nsdl.co.in However, if the member is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and Password for casting the vote through Remote E-voting. Members who have cast their vote by Remote E-voting prior to the AGM may also attend the AGM on Wednesda September 30, 2020 but shall not be entitled to cast their vote again.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Wednesday, September 23, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

Members who would like to express their views or ask questions during the meeting will be required to register themselves as speaker by sending email to the Company Secretary at investors.nsil@lodhagroup.com from their registered e-mail address, mentioning their name, DP ID and Client ID folio number and mobile number. Only those Members who have registered themselves as speaker by 10.30 a.m. on Monday, September 28, 2020 will be able to speak at the meeting. Further, Members who would like to have their questions / queries responded to during the AGM are requested to send such questions / queries in advance within the aforesaid date and time, by following similar process as stated above.

Queries Members who need assistance For Members Holding shares in before or during the AGM with the use of technology can:

physical form: Members of the Company holding equity shares in the physical form and who have not registered their

Manner of registering E-mail ID

email may get their email IDs

registered with the Company's

RTA i.e. CB Management Services

Limited at rta@cbmsl.com by

providing a request letter duly

Send a request at evoting@nsdl. co.in or use toll free number : 1800 222 990 or;

 Contact : Ms.PallaviMhatre, Manager, NSDL, at the designated e-mail: e-voting@nsdl.co.in or at

telephone no. +91 22 2499 4545; or Contact Ms. Sarita More, Assistant | signed by the first holder thereby

Place: Mumbai

Date: September 07, 2020

Manager, NSDL at the designated providing details such as Name. e-mail ID: evoting@nsdl.co.in or folio number, certificate number, SaritaM@nsdl.co.in or at telephone number +91 222499 4890

self- attested PAN, mobile no. and e-mail ID. The detailed procedure for remote e-voting at the AGM through VC/OAVM at

https://www.evoting@nsdl.co.in is provided in the Notice of AGM.

The Members are requested to read the instructions pertaining to e-voting as printed in the AGM Notice carefully. Any guery / concern /grievances connected with voting by electronic means, if any, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

For National Standard (India) Limited

**Madhur Mittal** Company Secretary & Compliance Officer Membership No.: A47976

these private group

Quarter ended

30.06.2020

(Un-audited)

2,810.04

359.33

359.33

248.91

249.41

1,050.00

2.37

2.37

GM. O-i-C

figures till

30.06.2020

(Un-audited)

2,810.04

359.33

359.33

248.91

249.41

1,050.00

2.37

2.37

#### Date: 07.09.2020 Place: Delhi

Reserve Bank of India, Nagpur

Rupees in Lakhs

Quarter ended

30.06.2019

(Previous year)

(Un-audited)

180.06

180.06

115.81

115.71

1,050.00

1.10

1.10

2,582.86

## S.I. CAPITAL & FINANCIAL SERVICES LIMITED

Regd. Office: 64, Montieth Road, Egmore, Chennai - 600008 Website: www.sicapital.co.in Tel: 044 28415439/42145840, CIN: L67190TN1994PLC029151 26 TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE

Shareholders may note that the 26th Annual General Meeting (AGM) of the Company will be held over video conference or other audio visual means (OAVM) on Wednesday, September 30, 2020 at 03.00 P.M. IST in compliance with General Circular Numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for Financial Year 2020 will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participants. Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent, S.K.D.C. Consultants Limited at green@skdc-consultants.com. The notice of the 26"AGM and Annual Report for Financial Year 2020 will also be made available on the Company's website at www.sicapital.co.in, stock exchange website at www.bseindia.com and on the CDSL's website at www.evotingindia.com.

Shareholders have an opportunity to cast their vote through remote voting on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to shareholders. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit www.sicapital.co.in to obtain such details. Shareholders may note that the Board of Directors have not recommended final dividend.

However, w.r.t any future dividends, for shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/ demand drafts/ cheques will be sent out to their registered addresses once the postal facility is available. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares are held in dematerialized mode) and with the Company's Registrar and Share Transfer Agent (where shares are held in physical mode) to receive the dividend directly to their bank account on the payout date.

Chennai T.B.Ramakrishnan, Chairman

Sd/-., Ritu Singh, Company Secretary

For Ovobel Foods Limited

The 26th AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course. For SI Capital & Financial Services Limited

September 08, 2020

financialexp.epa

The profile of advertisers is expected to be skewed towards digital and FMCG brands this year. After Dream 11 becoming the title sponsor, Star signed on CRED and Unacademy as official sponsors. As per industry sources, these partnerships have been signed at half the 2019 rate.

The IPL is a premium property that advertisers look forward to leveraging every year.

However, this year the pan-

directionally," Goyal said. Smartphone brands and

adviser, Duff & Phelps, said.

## picks up as matches progress. ICICI-Videocon case: ED arrests husband of

Chanda Kochhar ITSLAPPED MONEY laundering charges against the Kochhars and their business entities for "illegal sanctioning of loans amounting to Rs 1,875 crore to the Videocon Group of compa-

**Particulars** 

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

(after Exceptional and/or Extraordinary items#)

Net Profit / (Loss) for the period after tax (after

Exceptional and/or Extraordinary items#)

Net Profit / (Loss) for the period before tax

Exceptional and/or Extraordinary items#)

[Comprising Profit / (Loss) for the period

Total Comprehensive Income for the period

(after tax) and Other Comprehensive Income

Reserves (excluding Revaluation Reserve) as

shown in the Audited Balance Sheet of the

(for continuing and discontinued operations)

Earnings Per Share (of Rs.10/- each)

Total Income from Operations

(after tax)]

previous year

1. Basic

2. Diluted

whichever is applicable.

Place: Bengaluru

Date: 07-09-2020

Equity Share Capital

a review period of 30 days.

### -BLOOMBERG RESERVE BANK OF INDIA

Main Office Building, Civil Lines, Nagpur - 440 001 E-TENDER NOTICE (NIT No. RBI/Nagpur/HRMD/22/20-21/ET/123) The Reserve Bank of India, Nagpur invites bids from September 08, 2020 (1300 Hrs) onwards till October 06, 2020 (1400 Hrs) through e-tendering from eligible, bonafide and resourceful Service providers for Management and Housekeeping Services including catering) at Visiting officer's Flat at Madhuban Apartment, Telenkhedi Road

Staff Quarters and Visiting Officer's Flat and Transit Holiday Home at Atrey Lay out . For participating in the e-tendering, all interested bidders are required to register hemselves on MSTC portal (https://www.mstcecommerce.com/ eprochome/rbi) For tender details, please visit "Tender Section" on our website (www.rbi.org.in) o

Note Any amendments / corrigendum to the tender, if any, issued in future will only be

otified on the RBI Website and MSTC Portal as given above and will not be published

## सपादकीय

#### चिनचा वापर अमेरिकन निवडणुकीत

आपल्याकडे संसदीय निवडणुका आल्या की जसा राष्ट्रीयत्वाचा ज्वर मुद्दाम चढवला जातो आणि पाकिस्तानविरोधात भाषा अत्यंत जहाल होत जाते. नंतर एकदा प्रचाराचा कालावधी संपला की ही भाषा अचानक बंद होते. अर्थात पाकिस्तानातही हेच घडत असते. तेथे भारताचा वापर तेथील राज्यकर्ते प्रचारासाठी असाच करत असतात. राष्ट्रीयत्वाच्या भावनेला खतपाणी घालून मते मिळवण्याची युक्ति फार पूर्वीपासून वापरात आहे. अगदी इंदिरा गांधी देशातील अवघड परिस्थितीसाठी परकीय हाताचा उल्लेख करून मते मागत असत. स्वतःचे अपयश लपवण्याचा हा एक मार्ग होता. आता अमेरिकेनेही आगामी अध्यक्षीय निवडणुकीत हेच डावपेच वापरायचे ठरवले आहेत की काय, अशी शंका येते. फक्त त्यांच्याकडे चिन हा विषय प्रचारासाठी आणि राष्ट्रभक्तीचा अंगार पेटवण्यासाठी केला जात आहे. याचा अर्थ तेथील आगामी निवडणूक ही चिनभोवती फिरणार आहे. अर्थात चिनला आपला वापर असा निवडणुकीचा विषय म्हणून केला जाणे हे नवीन नाहि. परंतु ट्रम्प यांच्यासारखा एककल्ली विचारांचा आणि अतिरेकी राष्ट्रभक्तिचा कैवारी उमेदवार असल्यावर हे होणे अपेक्षितच होते. त्यामूळेच ट्रम्प जेव्हा म्हणतात की, ज्यो बिडेन जिंकले तर आमच्या देशाची मालकी चिनकडे जाईल. बिडेन यांच्याप्रमाणे न कचरता, सर्व जगभर त्यांच्यामुळे जी शोकांतिक घडली आहे, तिला मी चिनलाच जबाबदार धरेन, त्याचा अर्थ मला मते दिली नाहित तर अमेरिकेला चिनपासन केवढा धोका आहे, हे सांगण्याचा आहे. ट्रम्प यांनी रिपब्लिकन राष्ट्रीय परिषदेत आपल्या अध्यक्षीय उमेदवारी स्विकारण्याच्या अधिकृत भाषणात असे म्हटले होते की, आमच्या कंपन्या आणि रोजगार आमच्या देशातच रहातील, याची सुनिश्चिती आम्ही करू. तुम्ही पाहिले असेल की, हे मी गेल्या काही काळापासून अगोदरच करत आलो आहे. ज्यो बिडेन यांचा अजेंडा मेड इन चायना हा आहे. माझा अजेंडा मेड इन यूएसए आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाच्या प्रतिरपध्याला लक्ष्य करताना चिनला ओढले आहे. हे म्हणजे आशियाई देशांसारखेच झाले. बिडेन यांच्या उमेदवारी स्विकारण्याच्या भाषणात चिन, रशिया किंवा इतर कोणत्याही परराष्ट्रीय धोरणाच्या मुद्याचा उल्लेख नव्हता, त्याअगोदर डेमोक्रेटिक पक्षाच्या प्राथमिक चर्चेत त्यांनी चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना ठग असे म्हटले होते. अमेरिकन निवडणूकीत चिनचा मुद्दा बनणे ही चिनसाठी नवलाईची गोष्ट नाहि अमेरिकन निवडणुकीततही विशेषतः आर्थिक बाजूवर आणि कधीकधी डावपेचात्मक बाजूवर चिनचा वापर व्हिपिंग बॉयसारखा(राजपुत्राच्या चुकांसाठी दुस-या मूलाला शिक्षा करणे) केला जाणे हेही चिनसाठी नवे नाहि. ट्रम्प यांनी हा मुद्दा यासाठी अंशतः बनवला आहे. कोविडवर पुरेसे काम केले नाहि, यासाठी त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे कोविडसाठी चिनला समोर आणि केंद्रस्थानी ठेवून त्याच्यावर दोष ढकलण्याचे हे एक कारण आहे. एकतर कोविडसंदर्भात अमेरिकेला आलेले अपयश आणि व्यापार कोंडी या दोन महत्वाच्या मुद्यांवर चिनलाच लक्ष्य केले तर ट्रम्प यांची स्वतःच्या जबाबदारीतून काही अंशी सूटका होऊ शकते आणि त्यांना सहानुभूतीही मिळू शकते. सत्तेत आले तर रिपब्लिकन ट्रम्प प्रशासनाचा सूरही काहीसा मवाळ होईल. डेमोक्रेट्स मानवी अधिकार आणि इतर गोष्टींबद्दल जास्त बोलतील. आता फरक किंवा दरी आता इतकी खंद झाली आहे की ती कुणालाही भरून काढणे अशक्यच आहे. हे भूराजकीय स्थितीबद्दल आहे, अमेरिकन वर्चस्वाबद्दल आहे आणि कोणत्याही अमेरिकन नेत्याला त्यावर तडजोड करण्याची इच्छा नसणार कारण चिन केवळ अमेरिकन वर्चर-वाला आव्हान देण्यावरच थांबणार नाहि, याची जाणिव त्यांना झाली आहे. डेमोक्रेटसनी चिनबद्दल वेगळ्या मार्गाने वक्तव्य केले आहे. बिडेन यांनी आपल्या भाषणात(डेमोक्रेट्सच्या राष्ट्रीय परिषदेत) त्याविषयी चर्चा केली नसेल, परंतु इतर व्यासपीठांवरून त्यांच्या वक्तव्यांकडे पाहिल्यास तेही चिनबाबत आम्ही कठोर भूमिका घेऊ, असेच ते म्हणत आहेत. एकट्या चिनच्या मूद्यावर लोक मतदान करतील की नाहि, हे सांगता र्येत नाहि. परंतु ते जागतिक मंचावरील व्यापक परराष्ट्र धोरणात्मक पैलुंवर मतदान करतील परंतू एकंदरीत ही निवडणूक अध्यक्ष ट्रम्प यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते, याबद्दलच आहे. या निवडणुकीत ट्रम्प चांगले की वाईट याच मुद्यावर मतदान होईल. ते अमेरिकेसाठी काय करू शकतात, यावर लोक मते देतील. बिडेन हा मुद्दाच नाहि. ट्रम्प यांच्या कोविड हाताळणीवर टक्के अमेरिकनांनी नापसंतीची मोहोर उमटवली होती परंत्र त्याहीपेक्षा जास्त टक्के नागरिकांनी चिनच्या साथ हाताळण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय, एका अलिकडच्या पीईडब्ल्यू जनमत चाचणीत, टक्के अमेरिकनांचे चिनविषयी नकारात्मक मत आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये चिनविरोधी भावनेवर मजबूत द्विपक्षीय तट पडले आहेत ज्यामुळेही या राजकीय हल्ल्यांना चालना मिळत आहे का? आणि ट्रम्प जसे की आपल्या राजकीय चुकांसाठी आणि लहरी स्वभावासाठी ओळखले जातात, चिनबाबत सातत्यपूर्ण विरोधाची भूमिका घेऊन आहेत का? ट्रम्प प्रशासनाच्या रूपरेखेत एक धागा जर सूसंगतिचा असेल तर तो आहे चिन. अमेरिकेचा पवित्रा सातत्यपूर्ण आहे. त्याच्या मध्यातच अध्यक्ष ट्रम्प यांनी चांगला माणूस वाईट माणूस हा खेळ खेळला. क्षी जिनपिंग हे चांगले आहेत, परंतु बाकीचे वाईट आहेत. परंतु आता हे सरळ आणि संकृचित आहे. चिनला ते संपूर्णपणे लक्ष्य करत आहेत. क्षी जिनपिंग यांनी अमेरिकन वर्चस्वाला लष्करी आणि तांत्रिकदृष्ट्या असे दोन्ही बाबतीत खुले आव्हान दिले आहे. ट्रम्प चिनला धडा शिकवतील, असे भाबड्या अमेरिकनांना वाटते. ते ट्रम्प याना मतदान करतील. परंतु खरोखरच ट्रम्प धडा शिकवणार की केवळ चिनचा वापर करून घेणार, हे काळच ठरवेल.

## योगासने आणि प्राणायाम यांचा होणारा लाभ

'योग' या शब्दाचा करतांनाची एक मुद्रा उगम 'युज' या धातुपास्न आजच्या धकाधकीच्या झाला आहे. 'यूज' याचा अर्थ 'संयोग होणे' असा आहे. 'योग' या शब्दाचा अशी अनेकांची अर्थ 'जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे' असा आहे. योगशास्त्राचा उगम सुमारे ५००० वर्षापूर्वी भारतात झाला आहे. खरेतर योग ही एक जीवनशैली ही जीवनशैली स्तरावर होणारा अंगीकारल्यास अभ्यासण्यासाठी आपल्या जीवनात शारीरिक, रकाराची निवड करण्यात मानसिक, तसेच आध्यात्मि क स्तरावर यशस्वी होऊन आनंदमय जीवन व्यतीत महत्त्व त्यामुळे

करू शकते. 'योग' ही भारताने जगाला दिलेली एक अमुल्य देणगी आहे. 'संपूर्ण विश्वासाठी व्यक्तीचे स्वास्थ्य आणि कल्याण यांसाठी पूर्णतावादी दुष्टीकोन उपलब्ध करून देणे', हा यामागचा उद्देश होता. या प्रस्तावात योगासनांचे लाभ आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात होते. या प्रस्तावाला १९३ सदस्य असलेल्या संयुक्त रा महासभेचे १७५ सदस्य सहप्रायोजक म्हणून लाभले. ही आजपर्यत

आले

चीन.

इंग्लंड

रन्तरावर

झालेल्या संयुक्त महासभेच्या कोणत्याही प्रस्तावातील सहप्रायोजकांची सर्वाधिक संख्या होती. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमरन्वखी सदस्य असलेले फ्रान्स, रशिया, आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रायोजक होते. हा प्रस्ताव सर्वात

अल्प कालावधीत पारित

झाला. यावरून जगभरात

योगच्या महत्त्वाविषयी असलेली जागृती लक्षात येते. आज जगभरातील बहुतांश देशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात योगासने आणि प्राणायाम शिकवणारे वर्ग चालू आहेत. या वर्गाची वाढती लोकप्रियता लोकांना त्यांचा लाभ होत असल्याचे निदर्शक आहे. योगासने आणि प्राणायाम यांचा सू&म ऊर्जेच्या होणाऱ्या लाभाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने महर्षि

अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने 'यनिव्हर्सल ऑरा स्कॅनर' या आधुनिक वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या चाचणीची माहिती या लेखात देत आहोत. 'यूनिव्हर्सल ऑरा स्कॅनर' हे उपकरण माजी अणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मृती यांनी विकसित केले आहे. 'यू.ए.एस.' उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू, प्राणी किंवा व्यक्ती यांच्यातील नकारात्म क ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजता येते. सामान्य व्यक्ती किंवा वस्तू यांमध्ये

शकते; परंतु सकारात्मक ऊर्जा असेलच, असे नाही. १. सूर्यनमस्कार 'सूर्याची नावे न घेता' आणि 'सूर्याची

नकारात्मक ऊर्जा असू

नावे घेऊन' घातल्याचा व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर परिणामाचा अभ्यास सूर्यनमस्कार

नाहीशी झाली.

जीवनात विविध योगासने करायला वेळ मिळत नाही, असते. यावर सूर्यनमस्कार घालणे हा उत्तम पर्याय आहे; कारण एक सूर्यनम रकाराच्या अंतर्गत एकूण १२ योगासने येतात. त्यामूळे योगासनांचा सूक्ष्म ऊर्जेच्या लाभ सूर्यनम

१ अ. सूर्यनमस्काराचे

आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने । दारिद्यं जन्मान्तरसहस्रेष्

अर्थ : जे लोक सूर्याला प्रतिदिन नमरःकार करतात, त्यांना हजारो जन्मांत दारिद्य येत नाही.

ЗΠ. घातल्याने होणारे लाभ

सर्व महत्त्वाच्या

२. हृदय आणि फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.

३. बाहू आणि कंबर यांचे रनायू बळकट होतात. ४. पाठीचा मणका आणि

५. पोटाजवळची चरबी होण्यास साहाय्य होते.

कंबर लवचिक होतात.

६. पचनकिया सुधारते. मनाची

सूर्यनमरःकार 'सूर्याची नावे न घेता' आणि 'सूर्याची नावे घेऊन घातल्याचा व्यक्तीच्या सुक्ष्म ऊर्जेवर

सूर्यनमस्कार घालण्यापूवी दोघांच्या 'यू.ए.एस.' उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. ही त्यांच्या 'मूळ स्थिती'ची नोंद होय.

२. त्यानंतर दोघांनीही प्रत्येकी १२ सूर्यनमस्कार 'सुर्याची नावे न घेता घातल्यावर त्यांच्या पुन्हा 'यू.ए.एस्. उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. नोंदीतून या सूर्यनमस्कार त्यांच्यावर 'सूर्याची नावे न घेता' घातल्याचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर झालेला परिणाम लक्षात आला.

दिवशी दुसऱ्या 3. दोघांची परत 'मूळ रि-थती'ची नोंद केल्यावर त्यांनी १२ सूर्यनमर-कार 'सूर्याची नावे घेऊन' घातले. त्यानंतर त्यांच्या 'यू.ए.एस.' उपकरणाद्वारे मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या नोंदीतून त्यांच्यावर सूर्यनम रकार 'सूर्याची नावे घेऊन' घातल्याचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर झालेला परिणाम लक्षात आला.

चाचणीतील वरील मोजण्यांच्या नोंदी पूढीलप्रम ाणे होत्या.

वरील सारणीतून पुढील सूत्रे स्पष्ट होतात.

१. पुरुष साधकामध्ये सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी असलेली नकारात्मक ऊर्जा त्याने सूर्यनमस्कार दोन्ही प्रकारे घातल्यानंतर पूर्णतः

जाहीर नोटीस

तमाम जनतेस या नोटीसद्वारे कळविण्यात येते की माझे अशिल सौ.मरीन व्हिक्टर डीमोलो यांना त्यांची सदनिका नंबर ४०४ क्षेत्रफळ अंदाजे ५३० स्के.फूट बांधीव बिल्डिंग श्री रोहीडेश्वर दर्शन सह ग्रहनिर्माण संस्था फ्लॅट नंबर आर एच-८५ फेज-२ एम.आय.डि.सी रेसिडेन्सीयल वसाहत डोंबिवली पुर्व, जि-ठाणे येथे असलेली व त्यांच्या वडिल श्री. मिचेल एक्स परेरा यांचेकडुन मिळालेली व बहीन सौ. नमरता एन. परायथ व सौ. रेगिना ए. पोर्त्गल यांना दिनांक १०/४/२०१९चे हक्कसोड पत्रकाने हक्क सोडलेले वरील मिळकत माझे आशिलास विकायची आहे. तसा त्यांनी खालील वर्णांची मिळकतिचा विक्री करार पण केला आहे व माझी अशिल पुर्णपणे मालक आहे. मिळकत-सदनिका नंबर ४०४ क्षेत्रफळ अंदाजे ५३० स्के.फूट बांधीव बिल्डिंग श्री रोहीडेश्वर दर्शन सह ग्रृहनिर्माण संस्था फ्लॅट नंबर आर एच-८५ फेज-२ एम.आय.डि.सी रेसिडेन्सीयल सदर मिळकत माझे आशिलास श्री. हितेश बबन चव्हाण व अश्विनी कारभारी येवले यांना विकायची आहे व घेणारास बँकेचे कर्ज ही काढायचे आहे व त्यासाठी व सदर मिळकतीवर कोणाचा हक्क हरकत त्यांची शंका निरसन करण्यास सदरची नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी सदर सदनिकेच्या बाबत कोणती हरकत हक्क असल्यास नोटीस प्रसिध्द तारखेपासून १५ दिवसाच्या आत संबंधित दस्तऐवजसह खालील पत्यावर संपर्क साधावा कोणाची हारकत वरील मुदतीत न आल्यास आमुचे अशील पृढील व्याहार करतील त्या नंतर आल्यल्य हरकतीच विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी

पत्ताः २०५, साबरमती लोकग्राम कल्याण (प्), जि. ठाणे. मो. ९८९२७०९६६०/९३२४०७९४९०

ॲड. स्रेश व्हि. खरात

२. पुरुष साधकामधील सूर्यनमस्कार घालण्यापुवी असलेली सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ 'सूर्याची

वाढली, म्हणजे दुप्पटपेक्षा अधिक वाढली. त्याने ते 'सूर्याची नावे घेऊन' घातल्यावर अधिक वाढली.

३. स्त्री साधिकेमध्ये नकारात्मक ऊर्जा नव्हतीच.

सुमाया लाइफस्टाईल लिमिटेड ਸ਼ੀआयएन:L70102MH2011PLC220879

नोंद्रणीकत कार्यालयः गाला क. ५/१७फ ही-विंग मालाइ इंडस्टीयल इस्टेट काचपाडा रामचंद्र लेन विस्तार, मालाड पश्चिम, मुंबई - ४०००६५.

दूर.क. ०२२-४९७१२०९६, www.suumayalifestyle.com

ग्रह्मारे सूचना देण्यात येते की, दिनांक २९ ऑजस्ट, २०२० रोजीच्या ९ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद करण्य आलेले कामकाज करण्याकरिता कंपनीची नववी (९ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २० रोजी स. ११.०० (भाग्रवे) वा. द्वी-मार्जी व्हिडीयो कॉन्फरान्सिंग ("व्हीसी")/इतर दृक श्राव्य माध्यमे ("ओएलीएम विधेद्वारे घेण्यात येणार आहे. . जॉर्पोरेट कामकाज मंत्रालय ("एमसीए") द्वारे पारित करण्यात आलेल्या सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०३

हेर्नाकित एप्रिल ०८. २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांकित एप्रिल १३. २०२० आणि सर्वसाध स्थान्य (अंतर एट, एटर, एटर, वार्यान्य नारस्त्रम्य ४, - लीट्स्टर क्यान्य तस्त्र । विपयक क. २०/२०२० दिनोक्ति मे ०५, २०२० आणि सिक्युरिटीज ऑण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ्ड इंडिया ("सेबी" द्वारे पारित करण्यात आलेल्या परिपत्रक क. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी॰/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनोंकि । १२, २०२० (यापश्चात एकत्रितपणे 'परिपत्रके' म्हणून उल्लेखित), अन्वये, सामायिक ठिकाणी सर्दस्यांच्या प्रत् इस्राणाशिवाय, व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम आयोजित करण्यास कंपनीस मंजुरी देण्यात आलेली आहे. रिपत्रकांच्या अनुपालनानुसार, वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवालासह ९ व्या एजीएमची सूचना, बदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/मॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेन्द्रल डिपॉझिटरी सर्व्हिस (ईॉ

ामिटेड ("डिपॉझिटरीज") यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आलेले आहे एजीएमची सुवना दि वेंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या www.nseindia.com या वेबसाईटर नेन्ट्रल डिपॉझिटरी इंडिया लिमिटेडच्या www.evotingindia.com या वेबसाईटवर आणि कंपनीच्या वेबसाईट ttp://www.suumayalifestyle.com/pdf/Annual%20Report\_2019-2020.pdf येथे देखील उपलब्ध आ . जपनीने रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान करण्याकरिता, एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम द्वारे भाग घेण्याकरिता जीएममध्ये ई-मतदान करण्याकरिता सुविधा प्रदान करण्याकरिता सीडीएसएल यांची सेवा घेतली आहे

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) विजियम, २०१४, वेळोवेळी केलेल्या दुरुस्त्यांसह) च्या नियम २०, सेबी (सुविबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ वी नियम ४४ आणि दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेकेटर्रे ऑफ इंडियाद्वारे पारित् सर्वेसाधारण सभेवरील सेकेटरीयल स्टॅण्डर्ड - २ सह वावावयाच्या कंपनी कायदा, २०१३ ह न्तम १०८ च्या तरतुदींच्या अनुपालनासहः ा) ऑगस्व २१, २०२० रोजी दिनांकित ९ व्या एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत

, जिल्हा है । जिल्हा के प्रति है । जिल्हा के प्रति है । जिल्हा के प्रति है । जिल्हा है । जिल्हा है । जिल्हा है इंग्लिट है -मतदान सुरू होण्याचा दिवस, दिनांक आणि वेळ: शनिवार, सप्टेंबर २६, २०२० रोजी स. ९.०० (भाग्रवे) व 5) रिमोट ई-मतदान बंद होण्याचा दिवस, दिनांक आणि वेळः सोमवार, सप्टेंबर २८, २०२० रोजी सायं. ५.०० (भाप्रवे

ई) एजीएम सूचना पाठविल्यानंतर कोणा व्यवतीने कंपनीचे भाग घेतले असतील आणि कंपनीचा सदस्य झाला असे इट-ऑफ दिनांकास म्हणजेच साटेंबर २२, २०२० रोजी भागधारणा करीत असेल, त्याने एजीएम सूचनेमध्ये उल्लेरि

-मतदानाकरिताच्या सूचनांचे पालन करावे. 5) जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहणार आहेत आणि ज्यांनी त्यांचे मत रिमोट ई-मतदानाद्वार लेले नाही त्यांना एजीएममध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे त्यांचे मत देता येईल

 सदस्यांनी विनंती आहे की त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी: रिमोट ई-मतदान यंत्रणा सोमवार, सप्टेंबर २८, २०२० रोजी सायं. ५.०० वाजल्यानंतर मतदानाकरि नीडीएसएलद्वारे बंद करण्यात येईल**;** 

ज्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे आधीच त्यांचे मत दिलेले असेल, ते एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्य त पुन्हा देऊ शकत नाहीत; आणि

् सप्टेंबर २२, २०२० रोजी प्रत्यक्ष अथवा डीमटेरियलाईइड स्वरुपात भागधारणा करणारे सदस्य

्वनेमध्ये उल्लेखिलेल्या कामकाजावर सदस्य दूरस्थपणे किंवा एजीएमदरम्यान ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वार ादान करू शकतील .डीसटेरियलार्डव्ड स्वरुपात पत्यक्ष स्वरुपात भाग धारणा करणाऱ्या आणि .ज्यांनी त्यांचे र्डसेल त्ते नोंद्रणीकृत केलेले नाहीत अशांसाठी दूरस्थपणे किंवा एजीएमदरम्यान मतदान करण्याची पद्धत एजीएमद ळविणाऱ्या सूचनेमध्ये देण्यात आलेली आहे.

त्यक्ष स्वरुपात काण धारणा करणारे सदस्य, ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/बिग्शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटे. इपोझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत केलेले नाहीत, ते बिग्शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना(युनिट: सुमा ाडफस्टाईल लिमिटे). १ ला मेजला. भारत दिन वर्क्स डमारत, वसंत ओऍसिस अपार्टमेंटस, मकवाना रोड, अंधेर मुख्य प्रमुख रिकाल), राजनियां, गर्वा का विद्या के क्षारी के स्वयं कार्या है कि आहरारी जानावर्ष, जिन्ही के कि ह पूर्व, सुंबई - ४०० ०५९ येथे फीलियों के आणि भागधारकांचे नाव यासर वर्गव्यित्या स्वासीय केलेले विनेती ए एव्यून नोंदगीकरण करू शकतात. डिमेंट स्वरुपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना विनेती आहे की त्यांनी डिपॉझिट ार्टिसिपन्ट ("डीपी") ना संपर्क साधावा आणि डीपीद्वारे पालन केल्या जाणाऱ्या प्रक्रियेनुसार आणि सूचित केल्यानुः प्रांचे ई-मेल पत्ते डीमॅंट खात्यामध्ये नोंदणीकृत करावे. हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहण्यासंबंधी किंवा एजीएमपर्वी/ दरम्यान ई-मतदानासंबंधी कोणत

का अस्त्वारा श्री १ एक प्राचित के प्रतिकृति । का अस्त्वारा श्री राकेश दक्की, व्यवस्थापक, (सीडीएसएन) सेन्द्रल डिपोझिस्टी सर्व्हिस स्विधान (सीडिस १ विंग, २५ वा मजला, मेर्रथॉन प्रयुद्ध्रेश्स, मफतलाल मिल कंपाउन्हेंस, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व) ांबई - ४००१३ यांना संपर्क करावा / लेखी कळवावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ईमेल पा ज्वा १८००२२<sup>५</sup>५५३३ येथे दूरध्वनी करावा.

जपनीने श्री. रिकेश गाला. प्रॅक्टिसींग कंपनी सेकेटरी. यांची मतदान प्रकिया योग्य आणि पारदर्शी स्वरूपात देखरे याकरिता स्क्रुटीनायझर म्हणून नेमणूक केली आहे.

ज्पनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ अन्वये, सदस्यांचे नोंदपट आणि कंपनीची भाग हस्तांतरण पुरितका सप्टेंबर ०२० ते सप्टेंबर २९, २०२० (दोन्ही दिवस अंतर्भूत) दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कारणास्तव बंद राहतील -मतदानाचा /एजीएममधील मतदानाचा निकाल एजीएम संपल्यानंतर अङ्गेचाळीस तासांच्या आत जाहीर केला जाईत ाना कार्या हारा हुए। जाहीर केलेला बिकाल, स्कूटिनायझर यांच्या अतलासास, कंपनीया नोंदणिक कार्यात्य आणि कार्यिर कार्या आ इतिहास केलेला जाईल आणि कंपनीजे भाग जेथे सुवीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सबेंजला, डिपॉझिटरीज आणि रजिस्टर आं ाग हस्तांतरण एजन्टना कळविण्यासह कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल संचालक मंडळाच्या आदेशान

रोजलॅब्स फायनान्स लिमिटेड

सीआयएन : एल७०१००एम एच १९९५पीएलसी ३१८३३३

दूरध्वनी क्रमांक : ०२२ - ६१३३४४०० फॅक्स : ०२२ - २३०२४५५०

२६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम)

सूचना आणि ई-मतदान प्रक्रियेची माहिती

गद्वारे कळविण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम ) बुधवार, दिनां

३० सप्टेंबर २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३. ०० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नम्दर् केल्याप्रमाणे विषयांनुरुप, व्हिंडीओ कॉन्फरिसंग / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून घेण्या येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेचे ठिकाण कंपनीचे कॉपरिट कार्यालय, १० वा मजला, लोढा एक्सेलस, एन एम

ज्या सभासदांचे ईमेल तपशील कंपनीकडे/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकत आहेत अशा सभासदांना

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. वार्षिक

सर्वसाधारण सभेची सचना आणि वार्षिक अहवाल आणि दरस्थ ई–मतदान प्रक्रियेची माहिती तसेच यजर आयडी

आणि पासवर्ड यांची माहिती सभासदांना कंपनीकडून ३१ ऑगस्ट २०२० रोजी पाठविण्यात आली आहे. सभासदांनी

कुपया नोंद घ्यावी की, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ ww

कंपनी कायदा २०१३ कलम १०८ मधील तस्तुर्दीना अनुसरून तसेच आणि कंपनीज ( मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन नियम २०१४चा नियम २० आणि त्यात वेळावेळी केलेल्या सुधारणा तसेच आणि लिस्टिंग रेखुलेशन्स चा निय

४४ यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत ८ जून २०२० मध्ये नमुद्र केलेल्या विषयांवर सव

सभासदांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करू-

देत आहे. सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची सेवा घेतली आहे. दूरस्थ ई-मतदान योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हाचे यांची छाननी

करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीने श्री श्रावण गुप्ता, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे दरस्थ ई–मतदानकालावधीला रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येईल

भाणि हा कालावधी मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल. त्यानंत

दरस्थ ई–मतदान सुविधा एनएसडीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल. वर नमुद केलेली तारीख आर्

. बेळे नंतर सभासदांना दूरस्थ ई – मतदान सुविधा वापरून मतदान करता येणार नाही. सभासदांचे मताधिकार हे क

ऑफ तारीख बधवार दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी सभासदांकडे असलेल्या एकण समभाग संख्येवर अवलंबर

असतील. ज्या सभासदांची नावे शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर २०२० रोजी सभासद नोंद पुस्तिका तसेच डिपॉझिटरी

गंच्याकडील दफ्तरी नोंद्र आहेत अशा सर्व सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना पाठविण्यात आली आहे

अशी व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभा

झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी म्हणजेच बुधवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी तिच्याकडे कंपनीर

. समभाग असतील तर अशी व्यक्ती https://www.evotingnsdl.co.in येथे विनंती करून दूरस्थ ई-मतदानासाठ

आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. मात्र अशी व्यक्ती दुरस्थ ई–मतदानासाठी यापूर्वीच

रनएसडीएल यांच्याकडे ई-मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर तो / ती व्यक्ती त्यांचा / तिचा सध्याचा वापरा

. मसलेला युजर आयडी आणि पासवर्ड वापरून किंवा दूरस्थ ई-मतदान पद्धतीद्वारे मतदानाचा हक्क बजावू शकते. ज

सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपर्वी दरस्थ ई-मतदान सविधा वापरून आपला मतदानाचा हक्क बजावलेला आ

असे सभासद बुधवार दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेला ई–माध्यमातून उपस्थित

राह् शकतील, मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल विषयांवर किंवा प्रस्तावांवर पुन्हा मतदान करता वेणार नाही.

कट ऑफ तारीख बधवार दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी ज्या व्यक्तींची नावे सभासद नोंद पस्तिकेत अथवा संबंधि

डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत करण्यात आलेली आहेत, केवळ अशार

तभासदांना कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या दूरस्थ ई-मतदान सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावता येईल

ऱ्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारायचे असतील किंवा विषयांवर आपली मते मांडायची असतील

तर अशा संभासदांना सभेच्या पूर्वी विहित कालावधीत वक्ता म्हणून नोंदणी करावी लागेल त्यासाठी कंपनी सेक्रेटरी

यांच्याकडे कंपनीच्या सभासदांना आपल्या नोंदणीकत ईमेल आयडीवरून roselabsfinancelodhagroup.com

ग पत्यावर आपले नाव, डीपी आयडी आणि क्लायेंट आयडी, फोलिओ क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नमूद करू

विनंती करणे आवश्यक आहे. ज्या सभासदांनी सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत

वक्ता म्हणून नोंदणी केली आहे, केवळ अशाच सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलण्याची किंवा आपले मत

मांडण्याची संधी देण्यात येईल. त्याचप्रमाणे असे कळविण्यात येते की, ज्या सभासदांचे काही प्रश्न असतील / वार्षिक

प्तर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील, तर अंशा सभासदांना विनंती करण्यात येत आहे की

ऱ्यांनी आपले प्रश्न किंवा शंका असल्यास, त्या वरील प्रमाणे नमूद केलेल्या तारीख आणि वेळेपूर्वी खालील प्रक्रियेच

होणाऱ्या वार्षीक सर्वसाधारण सभेत https://www.evotingnsdl.co.in येथे दूरस्थ इ मतदानाद्वारे होणाऱ्

कंपनीच्या सर्व सभासदांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद करण्य

आलेली ई-मतदानासंदर्भात देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रिये संदर्भात

कोणतीही शंका / प्रश्न असल्यास सभासद www.evoting .nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागा

असलेले सभासदांसाठी ई-मतदान युजर मेंन्युअल आणि फ्रिकेंटली आस्बड केश्वन्स यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा एनएसडीएल यांच्याशी त्यांचा टोल फ्री क्रमांक १८०० - २२२- ९९० येथे संपर्क साधू शकतात किंवा

नतदानाची सविस्तर माहिती वार्षीक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आली आहे

evotingnsdl.co.in या ई-मेल पत्त्यावर आपली विनंती पाठवू शकतात.

कार्यालय : ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर्स, कासवजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई – ४०० ००१.

सुमाया लाईफस्टाईल लिमिटेड करि

संकेतस्थळ : www.roselabsfinancelimited.in ई-मेल : roselabsfina

काणः मंबर्ड

तोशी मार्ग, महालक्ष्मी , मुंबई ४०० ०११ हे आहे.

oselabsfinancelimited.in येथे उपलब्ध आहे.

अवलंब करून पाठवून द्याव्यात.

९१ २२ २४९९४५४५ किंवा

स्थळ : मुंबई

दिनांक : ७ सप्टेंबर २०२०

वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी किंवा वार्षिक

सर्वसाधारण सभे दरम्यान कोणत्याही सभासदाला

evoting@nsdl.co.in या पत्त्यावर आपले शंका आणि प्रश्न पाठवावेत किंवा टोल फ्री क्रमांक १८००

२२२ - ९९० या क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा

• संपर्क : किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक,

एनएसडीएल यांच्याशी त्यांचा नोंदणीकत ई-मेल पत्ता

e-voting@nsdl.co.in / किंवा संपर्क क्रमांक +

• संपर्क : श्रीमती सरिता मोरे, सहायक व्यवस्थापक,

नोंदणीकृत ई-मेल पत्ता evoting@nsdl.co.in

Sarita@Mnsdl.co.in दूरध्वनी क्रमांक : + ९१ २२ २४९९ ४८९० यांच्याशी येथे संपर्क साधावा.

• तांत्रिक सहकार्याची आवश्यकता असेल तर

डशिता गा

नावे न घेता' ते घातल्यावर तिच्यामध्ये सूर्यनमस्कार असलेली घालण्यापूर्वी ऊर्जेची सकारात्मक घेता' ते घातल्यावर ३.०५ ४.१७ मीटर अशी त्याह्नही मीटरने वाढली, म्हणजे

दूपटीपेक्षा अधिक वाढली. तिने सूर्यनमस्कार नावे घेऊन' घातल्यानंतर प्रभावळ 'सूर्याची नावे न ४.६६ मीटर अशी त्याहू नही अधिक वाढली.

#### KAMADGIRI FASHION LIMITED

CIN: 1 17120MH1987PI C042424 Regd. Office: A-403, 'The Qube', off. M. V. Road, Marol Andheri (East), Mumbai - 400059, India Tel. No.: (+91 22) 71613131 Fax No: (+91 22) 71613199 Website: www.kflindia.com.l.F-mail: cs@kflindia.com **NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING** 

NOTICE is hereby given that the 33rd (Thirty-Third) Annual General Meeting ('AGM, Meeting') of the Members of Karnadgiri Fashion Limited ("the Company") will be held on will be held on Tuesday, September 29, 2020 at 10:00 a.m. Indian Standard Time ('IST' via Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') facility ONLY to transact the businesses as set out in the Notice of the AGM

n accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affair dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 (collectively called 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India Circular dated May 12, 2020 'SEBI Circular'), the Company has sent the Notice of the 33rd AGM along with th nnual Report of the Company for the Financial Year 2019-20, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company Registrar and Share Transfer Agent ('RTA')/Depositories Participants ('DPs'). The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispense vith vide MCA Circulars and SEBI Circular.

The e-copy of the Notice of the Meeting along with Annual Report for the financial year 2019-20 is also available on the website of the Company at <a href="www.kflindia.com">www.kflindia.com</a> and or he website of Stock Exchange at www.bseindia.com

For permanent registration of the e-mail address. Members holding shares in dema form are requested to update the same with their DPs and in case the Members are holding shares in physical form are requested to update the same with the RTA by writing to them at support@sharexindia.com / rnt.helpdesk@linkintime.co.in.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 o the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and Secretarial Standard of General Meetings ('\$\$-2') issued by the Institute of Company Secretaries of India ('ICSI' each as amended from time to time

The Company is pleased to provide its members, the facility to exercise their right to cast their vote by electronic means in respect of all resolutions as set out in the Notice of the AGM, through e-voting services ('remote e-voting') before the AGM and at the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means

The remote e-voting period commences on Saturday, September 26, 2020 at 09:00 a.m. IST and ends on Monday. September 28, 2020 at 05:00 p.m. IST. The remote e-voting shall be disabled by NSDL for voting thereafter. During the remote e voting period, members of the Company, holding shares either in physical form o dematerialised form, as on Tuesday, September 22, 2020 ('cut-off date') may cast their vote by remote e-voting. Once the member has cast the vote electronically, he

she shall not be allowed to change it subsequently The facility of remote e-voting shall also be made available at the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e voting shall be able to exercise their right at the Meeting. A person whose name i recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before / at the AGM.

Any person who acquires shares and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date, may obtain the login ID and password for remote e-voting by sending a request to NSDL a evoting@nsdl.co.in or may contact the toll-free number provided by NSDL: 1800-222-990. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purpose only.

The Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM will have right to participate at the AGM but shall not be entitled to cast their votes again on such resolution(s) for which the Member has already cast the vote throug remote e-voting prior to the AGM.

The login credentials for casting vote(s) through e-voting will made available to the members through e-mail. Members who do not receive an e-mail or whose e-mail addresses are not registered with the Company/RTA/Depositary Participant(s) may generate login credentials by following the instructions given in the AGM Notice. ase note that the login credentials used for e-voting should be used for attending th AGM through VC/OAVM

Members who need assistance before or during the AGM can contact NSDL or <u>evoting@nsdl.co.in</u> / 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager – NSDL at amitv@nsdl.co.in

For Kamadgiri Fashion Limite

Gaurav K. Soni

Company Secretary

Membership No. A55040

September 05, 2020

#### नॅशनल स्टॅंडर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : एल२७१०९एम एच १९६२पीएलसी २६५९५९ कृत कार्यालय : ४१२, ४था मजला, वर्धमान चेंबर्स, कासवजी पटेल रोड. हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. दरध्वनी क्रमांक : ०२२ - ६१३३४४०० फॅक्स : ०२२ - २३०२४५५०

संकेतस्थळ : www.nsil.net.in ईमेल : investors.nsillodhagroup.con

#### ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना आणि ई-मतदान प्रक्रियेची माहिती

याद्वारे कळविण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दिनांव ३० सप्टेंबर २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.०० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे विषयांनुरुप, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेचे ठिकाण कंपनीचे कॉर्पोरेट कार्योलय. १० वा मजला. लोढा एक्सेलस. ए महालक्ष्मी, मुंबई ४०० ०११ हे आहे

ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनीकडे/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकत आहेत अश ासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आर्ल आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वार्षिक अहवाल आणि दरस्थ ई-मतदान प्रक्रियेची माहिती तसेच युजर आयडी आणि पासवर्ड यांची माहिती सभासदांना कंपनीकडून ७ सप्टेंबर २०२० रोजी पाठविण्यात आली आहे. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.nsil.net.in येथे उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ कलम १०८ मधील तरतुदींना अनुसरून तसेच आणि कंपनीज ( मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा तसेच आणि लिस्टिंग रेग्युलेशन्स चा नियम ४४ यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत ९ जून २०२० मध्ये नमूद केलेल्या विषयांवर सर्व सभासदांना मतदानाचा हक बजावता यावा यासोठी कंपनी सर्व सभासदांना दरस्थ ई-मतदान सविधा उपलब्ध करून देत आहे. सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिर्ट डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची सेवा घेतली आहे. दूरस्थ इमतदान योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीने श्री श्रावण गुप्ता, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. दूरस्थ ई-मतदानकालावधीला रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९ ०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि हा कालावधी मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी संध्याकाळी ०० वाजता संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ ई-मतदान सुविधा एनएसडीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल. वर नमूद केलेली तारीख आणि वेळेनंतर सभासदांना दुरस्थ ईमतदान सुविधा वापरून मतदान करत येणार नाही. सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख बुधवार दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी सभासदांकडे असलेल्या एकूण समभाग संख्येवर अवलंबून असतील. ज्या सभासदांची नावे शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर २०२९ रोजी सभासद नोंद पुस्तिका तसेच डिपॉझिटरीज यांच्याकडील दफ्तरी नोंद आहेत अशा सर्व सभासदांना वार्षिव सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आली आहे.

अशी व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभास झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी म्हणजेच बुधवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती https://www.evoting@nsdl.co.in येथे विनंती करून दूस्स्य ई-मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आवडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. मात्र अशी व्यक्ती दरस्थ ई-मतदानासाठी यापूर्वीच एनएसडीएल यांच्याकडे ई-मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर तो / ती व्यक्ती त्याचा / तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून किंवा दूरस्थ ई-मतदान पद्धतीद्वारे मतदानाचा हक्क बजाव् शकते. ज्या सभासटांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दूरस्थ ई-मतट्रान सुविधा वापरून मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासट बुधवार दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतील, मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी पुन्हा मतदान करता येणार नाही.

कट ऑफ तारीख बुधवार दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी ज्या व्यक्तींची नावे सभासद नोंद पुस्तिकेत अथवा डिपॉझिटरीज यांच्याकडील लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत, केवळ अशाच सभासदांना दूरस्थ इ मतदान सुविधेचा लाभ घेता येईल.

ज्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारायचे असतील किंवा आपली मते मांडायची असतील त अशा सभासदांना वक्ता म्हणून नोंदणी करावी लागेल त्यासाठी कंपनी सेक्रेटरी यांच्याकडे आपल्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून <u>investors.nsil@lodhagroup.com</u> या पत्यावर आपले नाव, डीपी आयडी ऑणि क्लायंट आयडी, फोलिओ क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नमूद करून विनंती करणे आवश्यक आहे. ज्या सभासदांनी सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १०. ३० वाजेपर्यंत वक्ता म्हणून नोंदणी केली आहे. केवळ अशाच सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलण्याची संधी देण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या तभासदांचे प्रश्न असतील / वार्षिक सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर त्यांना विनंती आहे की, त्यांनी आपले प्रश्न शंका वरील प्रमाणे नमूद केलेल्या तारीख आणि वेळेपूर्वी खालील प्रक्रियेचा अवलंब

वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी किंवा सभेदरम्यान कोणत्याही सभासदाला तांत्रिक सहकार्याची आवश्यकता असेल तर : <u>evoting@nsdl.</u>

एनएसडीएल यांच्याशी त्यांचा ई-मेल e-voting@nsdl.co.in / ९१ २२ २४९९४५४५ किंवा

२२ २४९९ ४८९० यांच्याशी संपर्क साधावा

स्वरूपात आहेत : ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत अशा सभासदांनी आणि ज्या तभासदांनी आपले ई-मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत असे सभासद कंपनी आरटीए सीबी मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडे त्यांच्या <u>rta@cbmsl.com</u> या ई-मेल पत्त्यावर प्रथम धारकाने स्वाक्षरी केलेले विनंती पत्र, नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत

प्रत. मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आदी

ोंदवून आपला ई-मेल तपशील नोंदणीकृत कर

ई-मेल आयडी नोंदणी करण्याची प्रक्रिया

न्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष

व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून होणाऱ्या वार्षीक सर्वसाधारण सभेत https://www.evotingnsdl co.in येथे दूरस्थ ई-मतदानाद्वारे होणाऱ्या मतदानाची सविस्तर माहिती वार्षीक सर्वसाधारण सभेच्या सचनेत विस्ताराने देण्यात आली आहे

क्रमांक १८०० - २२२- ९९० येथे संपर्क साधू शकतात किंवा evoting@nsdl.co.in या पत्त्यावर विनंती पाठवू शकतात.

नॅशनल स्टँडर्ड (इंडिया) लिमिटेड करिता

दिनांक : ७ सप्टेंबर २०२०

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी सभासदत्व क्रमांक : ए ४७९७६

रोजलॅब्स फायनान्स लिमिटेड करित अभिजीत शिंदे कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी

ई-मेल आयडी नोंदणी करण्याची प्रक्रिया

च्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग प्रत्य**क्ष** 

स्वरूपात आहेत : कंपनीचे असे समभागधारक, ज्य

सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत

अशा सभासदांनी आणि ज्या सभासदांनी आपले ई-

मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत अस

सभासद कंपनी आरटीए म्हणजेच लिंक इन टाइम

इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांच्या rnt.

helpdesk@linkintime.co.in या इ मेल पत्त्याव

प्रथम समभाग धारकाने स्वाक्षरी केलेले विनंती पत्र,

नाव. फोलिओ क्रमांक. प्रमाणपत्र क्रमांक. पॅनकार्डची

स्वयंसाक्षांकीत प्रत, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल

आयडी आदी माहिती आणि तपशील नोंदवून) आपल

-मेल तपशील नोंदणीकृत करू शकतात.

co.in या पत्यावर आपले प्रश्न पाठवावेत किंव टोल फ्री क्रमांक १८०० - २२२ - ९९० या क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा संपर्क: किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक

संपर्क :श्रीमती सरिता मोरे, सहायक व्यवस्था ई-मेल <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा डरीळींरचपीवश्र.ले.ळप दुरध्वनी क्रमांक : + ९१

सभासदांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत ई-मतदानासंदर्भात देण्यात आलेली माहिती काळजीपर्वक वाचावी, इलेक्टॉनिक मतदानासंदर्भात कोणतीही शंका / प्रश्न असल्यास सभासद www.evoting@nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात असलेल सभासदांसाठी ई-मतदान मॅन्यअल आणि फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा एनएसडीएल यांच्याशी टोल फ्री

मधर मित्तल